### **NIVI TRADING LIMITED**

CIN: L99999MH1985PLC036391

Regd. Off.: C/o. United Phosphorus Ltd., Readymoney Terrace, 167, 4<sup>th</sup> Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400 018. Admin. Off.: C/o. Uniphos House, C.D. Marg, 11<sup>th</sup> Road, Opp. Madhu Park, Khar (West), Mumbai - 400 052.

Tel Nos.: 61233500 / 26468 000 Fax No.: 2648 7523 Email: nivi.investors@uniphos.com Website: nivionline.com

28<sup>th</sup> January 2021

To,
The Corporate Relationship Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Dear Sir/ Madam,

REG.: <u>NIVI TRADING LIMITED (Scrip Code – 512245)</u>

SUB: Newspaper advertisement of the Notice of Board Meeting – Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Please find enclosed herewith copies of the newspaper advertisement pertaining to the notice of board meeting of the company scheduled to be held on **Tuesday**, **2**<sup>nd</sup> **February 2021** to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter/nine months ended 31<sup>st</sup> December 2020.

The aforesaid advertisement was published in Financial Express (English – All India) and Mumbai Lakshadeep (Marathi – Mumbai) on 26-01-2021, highlighted in red for quick reference.

Kindly acknowledge the receipt.

NIKITHA NAIR (ACS 41617)
Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above

Yours faithfully

LEAD FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: 101, Sita Ram Mansion,

718/21, Joshi Road, Karol Bagh,

New Delhi-110005

CIN L74140DL1993PLC053485

Notice of Board Meeting

Pursuant to clause 29 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/

CFD/FAC/62/2016 dated 05th July, 2016,

Notice is hereby given that the meeting of Board

of Directors of the Company will be held on

Monday, the 08th day of February, 2021 at

2.00 P.M. at the Regd. Office of the company,

inter alia, to consider and take on record the

unaudited financial results of the company with

Ind-AS Compliance for the Quarter and nine

For LEAD FINANCIAL SERVICES LIMITED

NIVITRADING LIMITED

Regd. Off :c/o United Phosphorus Ltd.,

Readymoney Terrace.4th Fl., Dr. A. B.

Road, Worli Naka, Mumbai-400018

Email: nivi.investors@uniphos.com

Website: nivionline.com CIN: L99999MH1985PLC036391

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29(1) (a) read with Regulation 47 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 that a

meeting of the Board of Directors of the

Company is scheduled to be held on Tuesday.

2nd February 2021 to, inter-alia consider and

take on record the Unaudited Financial

Results of the Company for the quarter/nine

of the Company at www.nivionline.com and

may also be accessed on the website of BSE

Ltd. at www.bseindia.com where the shares of

By the Order of the Board

For NIVI TRADING LIMITED

months ended 31st December, 2020. This intimation is also hosted on the website

the Company are listed.

months ended on 31st December, 2020.

Place: New Delhi

Date: 23.01.2021

### **GENUS PAPER & BOARDS LIMITED**

CIN: L21098UP2012PLC048300

Regd. Office: Vill. Aghwanpur, Kanth Road, Moradabad-244001, Uttar Pradesh Corporate Office: D-116, Okhla Industrial Area, Phase-I , New Delhi-110020

MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

Ph.:0591-2511171 | Fax: 0591-2511242 | E-mail: cs@genuspaper.com | Website: www.genuspaper.com, EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE

				(Rs. in Lal	khs, Unless Oth	erwise Stated)		
S.	PARTICULARS		STANDALONE		CONSO	CONSOLIDATED		
NO.		Quarter Ended December 31, 2020	Nine Months Ended December 31, 2020	Quarter Ended December 31, 2019	Quarter Ended December 31, 2020	Nine Months Ended December 31, 2020		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1	Total income from operations	8067.93	19214.37	4079.30	8067.93	19214.37		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	534.54	350.92	43.09	534.54	350.92		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	534.54	350.92	43.09	534.54	350.92		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	415.53	253.19	16.65	415.53	253.19		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	415.53	253.19	16.65	415.53	253.19		
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Re.1/- each)	2571.26	2571.26	2571.26	2571.26	2571.26		
7	Earnings Per Share (of Face value of Re.1/- each) - (not annualised) (amount in Rs.)							
	Basic:	0.16	0.10	0.01	0.16	0.10		
	Diluted:	0.16	0.10	0.01	0.16	0.10		

- 1 The above unaudited financial results of Genus Paper & Boards Limited ("the Company") have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on January 25, 2021. Limited review of these results has required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, has been completed by the statutory auditors of the Company. The Statutory Auditor has issued an unqualified report thereon. The above unaudited financial results of the company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- Previous year/period figures has been regrouped/reclassified, Wherever necessary to conform to those current year Classification.

For and on behalf of the Board of Directors (Himanshu Agarwal) Whole Time Director

Place: Moradabad Date : January 25, 2021 W CyberMedia

CYBER MEDIA (INDIA) LIMITED Read. Office: D-74. Panchsheel Enclave, New Delhi-110017. Tel.: 011-26491320 Corp. Office: Cyber House, B-35, Sector-32, Gurugram-122001, Haryana. CIN: L92114DL1982PLC014334 Tel.: 0124-4822 222

Email: investorcare@cybermedia.co.in Website: www.cybermedia.co.in

of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, the 9th day of February, 2021, inter-alia, to consider and approve the unaudited financial results, standalone and consolidated, of the Company for the quarter ended December 31, 2020. The said information is also available on the Company's website at www.cybermedia.co.in

and the websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. By Order of the Board

Place: Gurugram Date: January 25, 2021

Anoop Singh Company Secretary M. No. F8264

### SHREE CEMENT LIMITED

REGD. OFFICE: BANGUR NAGAR, BEAWAR - 305 901, DISTT, AJMER (RAJ.) Website: www.shreecement.com E-Mail: shreebwr@shreecement.com Phone: 01462-228101-06 FAX: 01462-228117-19 CIN: L26943RJ1979PLC001935

NOTICE is hereby given that following Share Certificate(s) having following Distinctive Nos. held by under- named Member(s) has/have been reported misplaced/lost:

SR. No.	Name of Holder(s)	Certificate Nos.	Distt. Nos.	No. of Shares
1.	Ketan S. Dhila	44847	11720101 - 11720150	50
2.	Radha Subramaniam P.R. Subramaniam	41682 48267	11561851 - 11561900 13696351 - 13696400	100
3.	Nandlal Phatnani Deviki Phatnani	21706	2263391 - 2263440	50
4.	Haresh P Shah Kumar R Shah Sanjay Ramanlal Shah	142049	19018465 - 19018514	50
5.	Arvind D. Pathak Vidya Arvind Pathak	43157 43158	11635601 - 11635650 11635651 - 11635700	100
6.	Narendra Laddha	248481	2247841 - 2247890	50

Application(s) has/have been made to the Company by the registered holder(s) of

25" January, 2021

# FINANCIAL EXPRESS

### ARVIND FASHIONS LIMITED

CIN - L52399GJ2016PLC085595 Regd. Office: Main Building, Arvind Limited Premises, Naroda Road, Ahmedabad-380025 **Website**: www.arvindfashions.com **Email**: Investor.relations@arvindbrands.co.in Tele - +917968268000-8108-09. Fax - +917968268668

NOTICE India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 03, 2021 at Ahmedabad inter-alia to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the third guarter and nine months ended on December 31, 2020.

The Notice of this meeting is also available on the Company's website (www.arvindfashions.com) and also on the Stock Exchanges' websites viz. National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

For Arvind Fashions Limited

Vijay Kumar B S Place: Bengaluru Date: January 25, 2021 Company Secretary

NIIT

**NIIT LIMITED** 

Regd. Office: 8, Balaji Estate, First Floor, Guru Ravi Das Marg, Kalkaji, New Delhi - 110019 Phone No.: +91-11- 41675000. Fax No.: +91-11-41407120 CIN: L74899DL1981PLC015865 Website: www.niit.com: Email: investors@niit.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Friday, February 5, 2021, inter-alia, to consider and approve, both Consolidated and Standalone Unaudited Financial Results of the Company for

guarter and nine months ended December 31, 2020. This information is also available on the website of the Company viz. www.niit.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE imited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited www.nseindia.com).

> By Order Of the Board For NIIT Limited Deepak Bansal

Company Secretary & Compliance Officer

Place: Delhi Date: January 25, 2021

**ReLIANCE** 

Nikitha Nair

Suman

(Company Secretary)

M. No. A52842

Company Secretary & Compliance Officer Place :Mumbai, Date:25-01-2021

# Notice

CAPITAL

Further to our notice dated January 18, 2021, the meeting of the Board of Directors of the Company as scheduled on Friday January 29, 2021, inter-alia, to consider and approve Company's Unaudited Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2020 has been rescheduled to be held on Monday, February 1, 2021.

For Reliance Capital Limited

Atul Tandon Company Secretary & Compliance Officer

Date: January 24, 2021 Place: Mumbai

Reliance Capital Limited

CIN: L65910MH1986PLC165645

Regd. Office: Reliance Centre, Ground Floor

19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001

Tel.: +91 22 4158 4000, Fax: +91 22 2490 5125 E-mail: rcl.investor@relianceada.com, Website: www.reliancecapital.co.in

SPARK MINDA

# **Minda Corporation Limited**

Registered Office: A-15, Ashok Vihar, Phase-1, Delhi - 110052 CIN: L74899DL1985PLC020401 Website: www.sparkminda.com. email: investor@mindacorporation.com

Tel. No.: +91-124-4698400, Fax: +91-124-4698450

### NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, February 03, 2021, inter-alia, to consider, approve and take on record the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results of the Company for the guarter and nine months ended on December 31, 2020 and also to consider the Interim dividend, if any.

The said notice may be accessed on the Company's website a http://www.sparkminda.com and may also be accessed on the Stock Exchanges website at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com

January 01, 2021 and end 48 hours after the results are made public for the guarter and nine months ended on December 31, 2020.

Company Secretary

Dated: 26.01.2021

CIN: L64200DL1993PLC054086 Registered Office:- K-20, 2" Floor, Lajpat Nagar Part-2, New Delhi-110 024

RESULT OF POSTAL BALLOT

	Particular of Special Resolution	Total Valid	Votes C Favo	03950000	Votes Cast Against	
	120000000000000000000000000000000000000	Votes	No. of Votes	% of voting	No. of Votes	% of voting
1.	Sale of Property/ Undertaking under Section 180(1)(a) of the Companies Act, 2013	71811732	71811277	100%	455	0%

Copy of the Scrutinizer's Report along with voting results is also available on the website of the Company www.optiemus.com and on the website of CDSL www.evotingindia.com and on the website of BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

Date : 25" January, 2021 Place: Noida (U.P.)

Company Secretary & Compliance Officer Sale Notice under Insolvency & Bankruptcy Code, 2016

DC INDUSTRIAL PLANT SERVICES PRIVATE LIMITED (In Liquidation) Registered Office: 6A, South Block, Park Plaza 71, Park Street Kolkata, West Bengal- 700016

Liquidator's Address: Resurgent Resolution Professionals LLP- CFB F-1, 1st Floor, Paridhan Garment Park, 19, Canal South Road, Kolkata, West Bengal 700015

Notice is hereby given to the public in general for invitation for expression of interest in connection with the sale of company, DC Industrial Plant Services Pvt. Ltd. (In Liquidation)

("Company") as a going concern by e-auction, offered by the Liquidator (appointed by the Hon'ble NCLT, Kolkata Bench, order dated 19th June, 2019). The Company is being proposed to be sold as a going concern as per Regulation 32 (e) & (f) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 on

"AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", AND "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the said proposition for disposition is without any kind of The sale of the company as a going concern will be through the E-auction platform

https://www.eauctions.co.in (unlimited extension of 5 minutes each) as per the mentioned in the table below:-S.No.

## Description

1. Sale of DC Industrial Plant & Services Pvt. Limited as per Regulation 32 (e) & (f) of the Insolvency & Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 as a going concern.

E-Auction: Date 11th February, 2021: Timings: 10:00 am to 3:00 pm site visit & inspection 30th January, 2021 to 8th February, 2021 (10:00 am to 5:00 pm) with prior permission . Interested applicants may refer to the complete E-AUCTION PROCESS INFORMATION

DOCUMENT containing details of terms and conditions of online E-auction, E-auction Bid form, Eligibility Criteria, Declaration by Bidder, Earnest Money Deposit ("EMD") requirement etc. available on http://www.eauctions.co.in and at www.dcips.com.

EMD of Rs. 3 Crores and documents submission deadlines is 08th February, 2021 and the

E-Auction will be conducted from 10:00 am till 3:00 pm IST on 11th February, 2021. Ram Ratan Modi, Liquidator Regn No.: IBBI/IPA-001/IP-P-00051/2017-18/10125

Contact No: +91-98300 80506, +91-93303 33042

For Aadhar Housing Finance Limited On behalf of the Board of Directors

Company Secretary and Compliance Officer Aadhar Housing Finance Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity

REGISTRAR TO THE OFFER

Shares and has filed the DRHP with SEBI. The DRHP will be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of stock exchanges i.e. NSE at www.nseindia.com, BSE at www.bseindia.com and the website of the BRLMs, i.e.

ICICI Securities Limited, Citigroup Global Markets India Private Limited, Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited and SBI Capital Markets Limited at www.icicisecurities.com, www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobalscreen1.htm, www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html and www.sbicaps.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" section of the Red Herring Prospectus, when available. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision. These materials are not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States (including its territories and possessions, any state of the United States and the District of Columbia). These materials are not an offer of securities for sale into the United States, Canada or Japan. The securities referred to herein have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended, and may not be offered or sold in the United States, except pursuant to an applicable exemption from registration. No public offering of securities is being made in the United States.

financialexp.epapr.in

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board

PUBLIC NOTICE

these shares for issue of Duplicate Share Certificate(s) in his/their favor. If no objection is received within a period of 15 days from the date of publication of this Notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s).

For SHREE CEMENT LIMITED S. S. Khandelwal Company Secretary

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER: TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES, NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA

PUBLIC ANNOUNCEMENT

DIN: 00065185

BEAWAR



**GHAR BANEGA, TOH DESH BANEGA.** 

# **Aadhar Housing Finance Limited**

Our Company was originally incorporated as "Vysya Bank Housing Finance Limited" at Bengaluru, Karnataka as a public company under the Companies Act, 1956, pursuant to the certificate of incorporation dated November 26, 1990, issued by the Registrar of Companies, Karnataka at Bangalore ("RoC") and commenced operations pursuant to the certificate for commencement of business dated November 27, 1990, issued by the RoC. Subsequently, the name of our Company was changed to "DHFL Vysya Housing Finance Limited" and a fresh certificate of incorporation dated October 15, 2003, was issued by the RoC. Further, erstwhile Aadhar Housing Finance Limited ("Erstwhile Aadhar") was incorporated as 'Aadhar Housing Finance Private Limited at Mumbai, Maharashtra as a private limited companies Act, 1956, pursuant to the certificate of incorporation dated May 3, 2010, issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai and commenced its operations in February 2011. Erstwhile Aadhar was later merged into our Company pursuant to a scheme of amalgamation approved by the National Company Law Tribunal, Bengaluru Bench at Bengaluru, vide its order dated October 27, 2017 ("Scheme"). of Amalgamation"). Pursuant to the Scheme of Amalgamation, the name of our Company was changed to 'Aadhar Housing Finance Limited' and a fresh certificate of incorporation dated December 4, 2017, was issued by the RoC. For details in relation to the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 148 of the Draft Red Herring Prospectus dated January 24, 2021 ("DRHP"). Registered Office: 2nd floor, No. 3, JVT Towers, 8th 'A', Main Road, S.R. Nagar, Bengaluru- 560 027, Karnataka, India; Corporate Office: 201, 2nd Floor, Raheja Point-1, Near SVC Tower, Nehru Road, Vakola, Santacruz (E), Mumbai- 400 055,

> Corporate Identity Number: U66010KA1990PLC011409 PROMOTER OF OUR COMPANY: BCP TOPCO VII PTE. LTD.

Maharashtra, India; Telephone: +91 22 3950 9900; Contact Person: Sreekanth V.N., Company Secretary and Compliance Officer; E-mail: complianceofficer@aadharhousing.com; Website: www.aadharhousing.com

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO [◆] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF AADHAR HOUSING FINANCE LIMITED ("COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ [◆] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [◆] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ 73,000 MILLION COMPRISING A FRESH ISSUANCE OF UP TO [◆] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 15,000 MILLION BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO [...] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 58,000 MILLION BY BCP TOPCO VII PTE. LTD. ("PROMOTER SELLING SHAREHOLDER", AND SUCH EQUITY SHARES OFFERED BY THE PROMOTER SELLING SHAREHOLDER, THE "OFFERED SHARES") ("OFFER FOR SALE" AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER SHALL CONSTITUTE [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY

SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES, AGGREGATING TO ₹[●] MILLION (CONSTITUTING UP TO [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS "NET OFFER AND NET OFFER SHALL CONSTITUTE [●]%

AND [ • ]%, RESPECTIVELY, OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THE FACE VALUE OF EQUITY SHARES IS ₹ 10 EACH. THE OFFER PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND WILL BE ADVERTISED IN [+] EDITIONS OF AN ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER, [+], [+] EDITIONS OF A HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, [ • ] AND [ • ] EDITIONS OF THE KANNADA DAILY NEWSPAPER, [ • ] (KANNADA BEING THE REGIONAL LANGUAGE OF KARNATAKA, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED) EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER

WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES. In case of any revision to the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days following such revision of the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder, in consultation with the Book Running Lead Managers, may for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Managers and at the terminals of the Syndicate Members and by intimation to Self-Certified Syndicate Banks ("SCSBs"), other Designated Intermediaries and the Sponsor Bank,

This Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations"). The Offer is being made in accordance with Regulations and through a Book Building Process wherein not more than 50% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", and such portion, the "QIB Portion"). Our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the Book Running Lead Managers, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), out of which at least one-third shall be available for allocation to domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders other than Anchor Investors, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders ("RIBs") in accordance with SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids received from them at or above the Offer Price, All potential Bidders, other than Anchor Investors, are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective bank Account (including UPLID (defined hereinafter) in case of RIBs) which will be blocked by the SCSBs, to participate in the Offer. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor

Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 346 of the DRHP. This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP with the Securities and Exchange Board of India ("SEBI") on January 24, 2021. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. NSE and BSE at www.nseindia.com, www.bseindia.com, and the websites of the BRLMs i.e. ICICI Securities Limited, Citigroup Global Markets India Private Limited, Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited and SBI Capital Markets Limited at www.icicisecurities.com, www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobalscreen1.htm, www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html and www.sbicaps.com, respectively. Our Company invites the public to give their comments on the DRHP filed with SEBI, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments sent to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by our Company and/or the Company Secretary and Compliance Officer or the BRLMs at their respective addresses mentioned herein below in relation to

the Offer on or before 5.00 p.m. on the 21" day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI Investments in equity-related securities involve a degree of risk and Bidders should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Bidders are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, Bidders must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have neither been recommended, nor approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the Bidders is invited to "Risk Factors" beginning on page 25 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after the Red Herring Prospectus, as there may be material changes in the Red Herring Prospectus from the Draft Red Herring Prospectus. The Equity Shares, when offered through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the share capital and capital structure of the Company, see "Capital Structure" on page 67 of the DRHP. For details of the main objects of the Company as contained in the Memorandum of Association, see "History and Certain Corporate". Matters" on page 148 of the DRHP.

**BOOK RUNNING LEAD MANAGERS** 

VICICI Securities	citi	NOMURA	Copined Hoofsort Limited	MEINTECH
ICICI Securities Limited ICICI Centre, H.T. Parekh Marg, Churchgate Mumbai- 400 020, Maharashtra, India Tel: +91 22 2288 2460/70 E-mail: aadhar.ipo@icicisecurities.com Investor Grievance E-mail: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact person: Shekher Asnani/ Rishi Tiwari SEBI Registration No.: INM000011179	Citigroup Global Markets India Private Limited  1202, First International Financial Center, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai- 400 098, Maharashtra, India Tel: +91 22 6175 9999 E-mail: aadhar.ipo@citi.com Investor Grievance E-mail: investors.cgmib@citi.com Website: www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobals creen1.htm Contact Person: Abhijay Thacker SEBI Registration No.: INM000010718	Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited Ceejay House, Level 11, Plot F, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018, Maharashtra, India Tel: +91 22 4037 4037 E-mail: aadharhfipo@nomura.com Investor Grievance E-mail: investorgrievances-in@nomura.com Website: www.nomuraholdings.com/company/group/a sia/india/index.html Contact Person: Vishal Kanjani / Sandeep Baid SEBI Registration No.: INM000011419	SBI Capital Markets Limited 202, Maker Tower 'E', Cuffe Parade Mumbai- 400 005, Maharashtra, India Tel: +91 22 2217 8300 E-mail: aadhar.ipo@sbicaps.com Investor Grievance E-mail: investor.relations@sbicaps.com Website: www.sbicaps.com Contact Person: Gaurav Mittal / Aditya Deshpande SEBI Registration No.: INM000003531	KFin Technologies Private Limited (formerly known as Karvy Fintech Private Limited) Selenium Tower-B, Plot 31& 32, Gachibow Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad- 500 032 Telangana, India Tel: +91 40 6716 2222 E-mail: ahfl.ipo@kfintech.com Investor Grievance E-mail: einward.ris@kfintech.com Website: https://www.kfintech.com/ Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration No.: INR0000000221

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

Place: Mumbai Date: January 25, 2021

0

Adfactors 840

The Liquidator has the right to accept or cancel or extend or modify etc. any terms and conditions of E-Auction at any time. He has a right to reject any of the bids without giving

Registered Email ID: rrmodi@gmail.com Date: 26.01.2021 Email ID for Correspondence: liquidator.dcindustrial@gmail.com

Further, in terms of provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations, 2018 the Trading Window for dealing in the Equity Shares of the Company shall remain close for all designated persons, for the period from Friday,

For Minda Corporation Limited Place: Delhi Pardeep Mann

optiemus

Corporate Office:- Plot No. 2A, First Floor, Wing A, Sector 126, Noida, Uttar Pradesh-201301 E-mail id: info@optiemus.com | Ph. No.: 0120-6726800 | Website: www.optiemus.com

Pursuant to Section 108 & 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has conducted postal ballot (E-voting) from 25" December, 2020 to 23" January, 2021 for seeking approval of shareholders by way of special resolution in respect of following Based on the Scrutinizer's Report dated 25" January, 2021 issued by M/s S.K. Batra &

Associates, Company Secretaries in Practice, the result of Postal Ballot is as follows:

The above resolution has been passed by the Members of the Company with

For Optiemus Infracom Limited

## तुमचा सातबारा भाडवलदाराच्या नावावर



मुंबई, दि. २५, (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला तरिही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा देणारा ठरणार आहे. मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून आता तुमचा सातबारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही पाठिंबा दिला. आजच्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार,

शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे, नरसय्या आडम, अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी जी. कोळसे पाटील, खा. कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह विविध संघटनांचे नेते व हजारो शेतकरी उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले, मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता पाशवी बहुमताच्या आधारावर हे कायदे मंजूर करुन घेतले. संसदेत चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबत करून कायदे मंजूर करुन घेतले. या कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असून देशाच्या विविध भागातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या कायद्यात आधारभूत किंमत नाही, बाजार समित्या नष्ट होणार आहेत, रेशन दुकानेही संपुष्टात येणार आहेत. हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी आहेत ते रद्द झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे. भाजपा सरकारने आणलेल्या काळ्या कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विविध

आंदोलनाच्या माध्यमातून

तीव्र विरोध दर्शवलेला आहे. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅली,

किसान महाव्हर्च्युअल रॅली,

आंदोलने, मोर्चा, राजभवनला

घेराव घातला. देशभरातून दोन

कोटी शेतकरी, शेतमजूरांच्या

सह्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना देण्यात आले. काँग्रेस पक्ष

नेहमीच शेतकरी, कष्टकरी,

कामगार यांच्या पाठिशी

भक्कमपणे उभा असून

महाराष्ट्रात शेतकनेयांच्या

हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार

कटीबद्ध आहे, त्यासंदर्भात

चर्चा सुरु असून लवकरच

कायदा केला जाणार आहे,

असेही थोरात म्हणाले.

#### Sequent

सिक्वेन्ट सायंटीफिक लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३ रा मजला, दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: ३७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प), - ४०० ६०४ महाराष्ट्र.

#### दूर : + ९१ -२२ - ४१११४७७७ ई-मेल: investorrelations@sequent.in वेबसाईट : www.sequent.in

<u>सूचना</u> सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्व्यारमेंट्स)रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१) (ए) त्र ४७ नुसार येथे सूचना देण्यातयेत आहेकी, ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने संपले पर्यंतचे कंपनीचे स्टॅन्डअलोन आणि कन्सोलिडेटेड अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारातघेणेवमान्यता देणे या करिता बुधवार , दि. ३ फेब्रुवारी,२०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

या पृढे सदर सुचना कंपनीच्या वेबसाईटवर www.sequent.in आणि स्टॉक एक्सचेंज च्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानसा सिक्वेंट सायंटिफीक लिमिटेड

कृणाल शा

कॅपनी सचिव

ठिकाण : ठाणे दिनांक : २५, जानेवारी, २०२१

#### निवी ट्रेडिंग लिमिटेड

रनःएल९९९९एमएच१९८५पीएलसी०३६३९ नोंदणीकृत कार्यालय: द्वारा युनायटेड फॉस्फरस लि., रेडीमनी टेरेस, चौथा मजला, १६७, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई-४०००१८. वेबसाइट: nivionline.com

ई-मेल:nivi.investors@uniphos.com सूचना नेबी (लिस्टिंग् ऑब्लिगेशन्स ॲण्ड ड्रिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नुकुमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरित मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक

. गंडळाची सभा होणार आहे. सदर माहिती कंपनीच्या www.nivionline.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर् जेथे कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध आहेत त्यावर पलब्ध होईल.

मंडळाच्या आदेशान्वरं निवी ट्रेडिंग लिमिटेडकरित सही/ निकीता नाय कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठेकाण: मुंबई, दिनांक: २५.०१.२०२१

# जाहार नाटास

आम जनतेला माहीतीकरीता) कळविण्यात येते की आमचे अशिल श्रीमती •वृषाली विलास बोडस हया) गरूमंदिर रोड सारस्वत कॉलनी डोंविवली पर्व येथील श्री विवेकानंद को . ऑप . हॉ . सो . लि (Registration No. TNA/ HSG/800 / 71) या गृहनिर्मा ग संस्थेचे सभासद असून त्यांनी श्री विवेकानंद को . ऑप . हॉ . सो . लि . मधील विल्डींग नं . ' मधील तळ मजल्यावरील ३१९ चौ • फुट कारपेट क्षे जफळ असले ली सदिनका नं .३ हया सदनिकेवावत श्री विवेकानंद को . ऑप . हॉ . सो . लि . या संस्थेचे सभासद म्हणन १८१६ ते १८२० हे पत्येकी ५० रू माञ या किंमतींचे पाच भाग असलेले शेअर्स सर्टिफीकेट **क्र**मांक ३६४ हे शेअर्स सर्टि फीकेट आमचे अशिलाने धारण केलेले आहे .

सदरचे सदनिका नं . ३ बाबतचे सोसायटी शेअर्स सर्टिफीकेट हे आमचे अशिलांनी त्यांचे पती श्री विलास गंगाधर बोडस) हयांचे सह सयुक्त नावे धारण केले होते त्यांचे निधन दिनांक **0४ .0३ .** ९९१ रोजी झाले) असून त्यांचे मृत्यूपश्चात M.C.Reso.No.५ at १२/१२/२०२० अन्वये श्री विवेकानंद को .ऑप .हॉ .सो .लि . च्या संबधित पदाधिका यांनी) सदनिका नं 🔞 वावतचे सोसायटी शेअर्स सर्टिफीकेट आमचे अशिलाच्या एकटीच्या नावे हस्तांतरीत केले आहे.

तसेच आमचे अशिल श्रीमती 🛭 वृषाली विला बोडस हयांनी सदनिका नं .३ हि मिळकत त्यांची विवाहीत मलगी व कै . विलास गंगाधर बोडस यांची वारस सौ .पियांका अमोल गर्जर हिच्या संमतीने १.श्री . अशोक बाळासाहेब कोंड २ तेजश्री अशोक कोंड हयांना विकी करणेची ठरविली

तरी उपरोक्त फ्लॅटबाबतचे सोसायटी शेअर्स सर्टि फीकेट आमचे अशिलाचे नावे हस्तांतरीत झाल्याबाबत तसेच सदरहू सदनिकेच्या विकी खरेदी व्यवहाराबाबत) कोणाचौही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास तर त्या व्यक्तीन्रे संस्थेने आपल्या हरकती लेखी स्वरूपात खालिल नमुद केलेल्या म्त्यावर योग्य त्या कागदपञांसह व पुराव्यासह सदरची नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून देवसाच्या आत नोंदवाव्यात . मूदतवाहय हरकती आल्यास त्या आमचे अशिलॉवर वंधनकारक ाहणार नाहीत यांची संबधितांनी नोंद घ्यावी .

सही ः ॲड . आर . आर . प्रधान सी -71, कस्तुरी प्लाझा मानपाडा रोड़ डोंबिंबली पूर्व दि ៖ २६ .०१ .२०२१ ता . कल्याण जि .ठाँणे . Mb. - 9870704981

# Goorej agrovet

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड **नोंदणीकत कार्यालय :** गोदरेज वन ३ रा मजल गर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व) मंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र.

**दूर.:**०२२ - २५९९४४९६**फॅक्स**:०२२ - २५९९५१२२ वेबसाइट : <u>www.godrejagrovet.com</u> ई-मेल : gavlinvestors@godrejagrovet.con कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) :

सूचना

### L15410MH1991PLC135359

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाच्या (सूची अनिवार्यत व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत दि. ३१ डिसेंबर, २०२ र र सहवाचन ावानयमन १६० अताना द. ३१ । इसबर, २०२० राजी संपलेली तिमाही व उन्हामहिच्या काटावाधिकरिताच्या कंपनीच्या स्थायी व एकत्रित अल्लेखापरीक्षित विनीय निष्कार्योवार, सदर निष्कार्योच लेखापरीक्षण समितीहरी निष्कार्योच्या पुरावतानेकारणवात (वैधानिक लेखा परीक्षणाच्या मर्यादित अहवाताच्या अधीन) विचारविनिया करणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता गोदरेज अँग्रोवेट लिमि टेडच्या (कंपनी) संचालक मंडळाची सभा गुरुवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाइट (<u>www.godrejagrovet</u> <u>com)</u> वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक \_\_\_\_\_\_ एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट (www bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिय लिमिटेडची वेबसाइट (<u>www1.nseindia.com</u>) वरही उपलब्ध आहे.

भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (अंतर्गत व्यापार प्रतिबंध) विनियमन, २०१५ (पीआयटी विनियमन) व कंपनीच्या अंतर्गत व्यापार प्रतिबंध नियोचन आचारप्रतितेनुसार (आचारप्रतित) यांच्या अनुपंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेती तिमाही व नऊम ाहीच्या कालावधीकरिताच्या कंपनीच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना मंजुरी देण्याकरिता कंपनीची प्रतिभूतींच्या व्यवहाराची ट्रेडिंग विन्डो कंपनीचे र्व संचालक व पदिसद्ध व्यक्तींकरिता तसेच पीआयटी यमन व आचारसंहितेअंतर्गत विहित त्यांच्या जवळच्य तेवाईकांकरिता शुक्रवार, दि. १ जानेवारी, २०२१ ते नेवार, दि. ६ फेब्रुवारी, २०२१ (दोन्ही दिवस अंतर्भूत)

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरिता विवेक रायझादा प्रमुख – विधि व कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी नांक : २६.०१.२०२१ काण : मुंबई

ऱ्यान बंद राहतील.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given by MRS. SUJATA PANDURANG MORE. owner of Room No. 1467 on Ground loor of the Building known as TAGORE NAGAR VIKRANT CO-OP. HOUSING SOCIETY LTD" Bldg. No. 46, Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai 400 083. (herein referred to as said Room) dealing with my client about the sale in respect of Said Flat. AND WHEREAS Originally said Flat was belongs to Mr. LAXMAN V. PAWAR, who died intestate on 1st august 2019, and by release deed dated 14th day of August 2020, the legal heirs of Mr. LAXMAN V. PAWAR, transferred and assigned all their right title and interest in favour of Present Owner Mrs. Sujata P. More, and by virtue of the said Release deed she is holding said Room as absolute owner of the said Flat. All the persons are hereby informed that, any person having claim by way of sale, lease, INHERITANCE, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction

#### **SCHEDULE**

Room No. 1467 on Ground floor of the Building known as TAGORE NAGAR VIKRANT CO-OP. HOUSING SOCIETY LTD" Bldg. No. 46, Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai 400 083, area admeasuring about 217.75 Sq.ft. Carpet, Survey No. 113 and C.T.S. No. 347 (Pt) at Village Hariyali, Talukar – Kurla MSD.

S.S. Vichare (Advocate)

Shop No. 1, Shefers apartment, Near ICICI Bank, Vikhroli (E), Mumbai-400 083.

orbit exports ltd. नोंद. कार्या.: १२२, मिस्त्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; दूर.:+९१-२२-६६२५६२६२; **फॅक्स**:+९१-२२-२२८२२०३१; वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com

# सीआयएन: एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी नंपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता **मंगळवार, ०२ फेब्रुवारी,** २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ अन्वये कंपनीचे सांकेतांकानुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी ०१ जानेवारी, २०२१ पासून बंद ठेवण्यात येईल आणि वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासानंतर उघडण्यात येईल. सदर सूचना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.orbitexports.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑर्बिट एक्स्पोर्टस लिमिटेडकरिता

ठिकाणः मुंबई

दिनांकः २५ जानेवारी, २०२१

नेहा देवपुरा कंपनी सचिव ठिकाण : मुंबई

दिनांक : २५.०१.२०२१

सीपीआरओ/ए/०३७

कामाचे नाव



#### ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED

CIN: L92132MH1982PLC028767 Regd. Office: 18th floor, A Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400 013. | **Tel**: 91 22 7106 1234

#### Fax: 91 22 2300 2107 | Website : www.zee.com NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the  $4^{th}$  day of February 2021 inter alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020 on a standalone and consolidated basis.

For Zee Entertainment Enterprises Limited

Place : Mumbai

**Ashish Agarwal Company Secretary** FCS6669

**Dated : January 25, 2021** Note: This information is also available on the Company's website at https://www.zee.com and may also be accessed on the Stock Exchanges websites at <u>https://www.bseindia.com</u> and <u>https://www.nseindia.com</u>

(VXL)

PUBLIC NOTICE

On behalf of my client Mr. Iddya Madhav Salian (Mr. Madhav Iddya Salian as mentioned in his Aadhar card, PAN Card and Bank Accounts), a member of Versova Denzil C.H.S.L., he has misplaced / lost the original Agreement dated 26th May 1986 in the chain of documents for the property owned by him, situated at Flat No. B-006, Ground Floor, 'Denzil' Apartment, Versova Denzil C.H.S.L., Plot No. 31, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai: 400058. Any persons having found or having any information regarding the abovementioned document is hereby required to make the same known to me in writing within 15 days from the date hereof. No claim of others shall be entertained after 15 days of publishing this Notice, which may please be noted.

Sd/, Advocate Vibhuti Agrawal 20/403, Sanskruti, Thakur Complex, Kandivli East, Mumbai: 400101 Date: 26/01/2021 Place: Mumbai

Finance Limited

Ghar Ki Baat

#### व्हीएक्सएल इन्स्ट्रुमेन्टस लिमिटेड

**सीआयएन**: एल८५११०एमएच१९८६पीएलसी२७२४२६, **नोंटणीकत व कॉर्पोरेट कार्यालय:** २५२. ५वा मजला. इमारत क.२. सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क. चकाला. अंधेरी (पर्व). मंबई–४०००९ ३ दुर::९१-२२-२८२४५२१०, फॅक्स:९१-२२-४२८७२९७, ई-मेल: cfo@vxl.net, वेबसाईट: www.vxl.net

सुक्या सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता **बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१** रोजी **व्हीएक्सएल इन्स्ट्रमेन्टस लिमिटेड**च्या संचालक मंडळार्च

प्तदर माहिती कंपनीच्या www.vxl.net वेबसाईटवर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसइ लेमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

व्हीएक्सएल इन्स्टमेन्ट्स लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: बंगळुरू दिनांक: २५ जानेवारी, २०२१

नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१. စြဲ **၉၈၆** Housing

कल्याण शाखा पत्ता: शेलार पार्क, इबारत क्र.५, कार्यालय क्र.१, ३रा मजला, स्वामी तिर्थ, खडकपाडा सर्कल, कल्याण पश्चिम महाराष्ट्र-४२१३०१. कार्यालय क्र.२ व ३, तळमजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र.८६, बी.एल. बजाज रोड, गाव गुंदवली, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१), तारखेला सुधारितप्रमाणे सूचना

भ्राम्ही, **पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड** (यापुढे पीएनबीएचएएफएल) यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२) (यापुढे कायदा) वर नमुद शाखेत मागणी सूचना वितरीत केली आहे. सदर मागणी सूचना खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांना आमचे प्राधिकृत अधिकारीमार्फत वितरीत करण्यात आली होती, ज्यांचे खाते मुद्दल रक्कम, हफ्ते/ल्याज भरेणा न केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक/नॅशनल हौसिंग बँकेच्या मार्गदर्शनानुसार नॉन–परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. मुद्दल रक्कम,

हफ्ते/व्याज इत्यादी भरणा न केल्याने तुमच्याकडून करण्यात आलेल्या कसुरीमुळे सदर प्रकाशन आहे. थकबाकी रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे कारणास्तव आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही मागणी सूचना टाळणार आहात आणि म्हणून सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सदर मागणी सूचनेचे प्रकाशन करणे आवश्यक आहे. तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, सदर मागणी सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत उपरोक्त रक्कम तसेच संपुर्ण व्याज व शुल्क **पीएनबीएचएएफएल**कडे जमा कराबी, अन्यथा कर्जदार व जामिनदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर कायद्याच्या कलम १३(४) तरतुदीअन्वये **पीएनबीएचएएफएल**कडून कारवाई केली जाईल.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (८) व्या तरतुदीअन्वये तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी. नपया नोंद असावी की, सर्वेसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मांगवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना काशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम तुम्ही जमा ने केल्यास तुम्हाला तदनंतर प्रतिभूत 

यापु	यापुढे तुम्हाला उपरोक्त प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतरणापासून सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये रोखण्यात येत आहे.						
अ. क्र.	शाखा व कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह–कर्जदाराचे नाव	तारण मालमत्ता	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचना तारखेला थकबाकी रक्कम		
8	शाखा कार्यालय: कत्याण एचओयु/ केएलएन/०२१८/ ४९२१९१	स्वर्गीय श्रीमती मंगला पी. गायकवाड श्री. सुवर्णा भारदीवे	३०१, ०, ३, विंग बी, आदिती विला, निवासी जागा बांधकामअंतगत, सव्हें क्र.६९, हिस्सा क्र.४, गाव शिरगाव, अंबरनाथ व जिल्हा ठाणे, आर्थन वनजवळ, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१.	१६.०१.२०२१	रु.२६,०६,१७५.०५ (रुपये सव्वीस लाख सहा हजार एकशे पंचाहत्तर आणि पैसे पाच फक्त)		
?	शाखा कार्यालयः कल्याण मुंबई/एनएचएल/ एमयुएम/०७१६/ ३०३१९७	१) श्री./श्रीमती/मे. एजेस् डेव्हलपर्स २) एजेस् इम्पेसस् प्रायक्टेट लिमिटेड ३) अक्षत्य राजेंद्रप्रसाद जैन ४) अस्तत्व भूपतराय मेहता ५) धनेश जयंतीलाल मेहता ६) जवेश अमुलख मेहता ७) खना डेट्टा स्टील प्रा.लि. ८) सुभाष चंद्रा गुप्ता ५९१, ६७, १ ते ३, विलेपालें, देव प्लाझाच्या मागे,	फ्लॅट क्र. १४०१ व १४०२, १४वा मजला, प्लॉट क्र. ६७, टीपीएस ४, मोनिचा कोहीसोलि., अंबे रेस्टॉरंटच्या मागे, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००५८.	<b>२६.</b> १२.२०२०	ह.१,००,८२,००५.२१ (रुपये एक कोटी ब्याएँग्री हजार पाच आणि पैसे एकवीस फक्त)		

दिनांक: २६.०१.२०२१, ठिकाण: मुंबई

<u>A</u>

४०००५८, भारत.

सही/- प्राधिकृत अधिकारी, मे. पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड



नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई – ४०० ०७९, महाराष्ट्र. वेबसाइट : www.astecls.com दूर. : ०२२ − २५१८ ८०१०, फॅक्स : ०२२ २२६१ ८२८९ ई−मेल : astecinvestors@godrejastec.cor

### दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

अ.		तिमाहीअखेर			संपलेल्या का वर्ष ते तारीख	वर्षअखेर	
क्र.	तपशील	39.99.90	३०.०९.२०	38.82.88	39.97.70	38.88.88	39.03.70
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षि
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	११,९२८.०३	१५,६८४.६९	१२,८७६.४५	३८,९३२.३६	३४,८७२.७६	43,843.
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर व अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व #)	१,१२७.५६	२,३८८.०७	१,५६१.०१	५,६८९.४५	२,१७१.९८	६,१३५.
w	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक व अतिविशेष बाबींपश्चात #)	७०६.३५	१,७८५.४६	१,२१६.७३	४,११०.३५	१,६३४.५०	૪,હ५૨.
Х	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक						
	उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	७००.२९	१,७८०.६३	१,२१४.४०	४,०९३.७८	१,६२९.६२	४,७३४.
ч	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रति शेअर रु. १०/-)	१,९५७.८४	१,९५७.८४	१,९५६.५६	१,९५७.८४	१,९५६.५६	१,९५६.
ĸ	राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				_	-	२२,६९९.
b	उत्पन्न प्रतिशेअर(दर्शनी मूल्य प्रति शेअर रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) (अवार्षिकीकृत)						
	१. मूलभूत	३.६१	9.87	६.२२	२१.००	८.३५	28
	२. सौम्यीकृत	3.50	9.88	६.२१	२०.९७	८.३५	२४.

स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे महत्त्वाचे वित्तीय मुद्दे :

अ.		तिमाहीअखेर			संपलेल्या का वर्ष ते तारीख	वर्षअखेर	
क्र.	तपशील	38.82.20	३०.०९.२०	38.87.88	38.82.20	38.87.88	39.03.70
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	११,९२८.०३	१५,६५९.६३	१२,८७६.४५	३८,९०७.३०	३४,८७२.७६	५३,४१५.३४
2	करपूर्व नफा	१,१२५.३८	२,३५५.२५	१,५५९.१२	५,६५२.६३	२,१६६.३०	६,१२७.४२
ş	करपश्चात नफा	७०४.७५	१,७५३.२१	१,२१५.४२	४,०७५.२६	१,६३०.५७	४,७४७.१९
γ	एकण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	७००.२०	१.७४८.६५	१.२१४.१६	४.०६१.६०	१.६२६.८०	8.626.96

- . ए) वरील निर्देशित विवरण हे भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सुची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसक दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारार आहे. दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्य विस्तृत प्रारूपाचा सारार www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर उपलब्धे आहे तसेच ती कंपनीची वेबसाइ www.astecls.com वरही उपलब्ध आहे.
- बी) वरील वित्तीय निष्कषाँचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या सोमवार, दि. २५.०१.२०२१ रोजी आयोजि सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनींच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले असून असुधारित पुनरावलोकन मत व्यव
- सी) दि. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता करपूर्व नण्यामध्ये रु. ६२०.०९ लाखांचा अन्य खर्च व दि. ३१.१२.२०१९ रोजी संपलेल्या वर्ष ते तारीर कालावधीकरिता आकडेवारीमध्ये कंपनीद्वारे निर्यात केलेल्या विशिष्ट उत्पादनांकरिता गत वर्षी दावा केलेल्या निर्यात प्रोत्साहनाच्या वर्गीकरण तुटीसंदर्भात रु. ६४७.०९ लाखांचा अन्य खर्चाचा समावेश आहे.
- डी) नोकरीट्रम्यान कर्मचारी लाभ व नोकरीपरचात लाभांसदर्भात सामाजिक सुरक्षा संहितेस २०२० (संहिता) सप्टेंबर २०२० मध्ये राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली आहे. सद संहिता भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि, ज्या दिवशी संहिता अस्तित्वात येईल तो दिवस नोंदीत नाही. कंपनी जेव्हा संहिता प्रभावी होईल तेव्हापासू संहितेच्या प्रभावाचे निर्धारण करील व प्रभावासंदर्भात नोंद करील. ई) # अपवादात्मक बाबी आयएनडी एएस नियमांच्या अनुषंगाने नफा-तोटा पत्रकात जुळवून घेण्यात आल्या आहेत.

अशोक व्ही. हिरेमट **यवस्थापकीय संचाल**क डीआयएन : ००३४९३४५

### लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

लीसा सुपरजनारपत्त १२०१००० में द.कार्यालयः सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. कार्पोरेट कार्यालयः सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. कार्पोरेट कार्यालयः सी-२०७, सिटी पाईट, कोहिस् हटिलज्जळ, जे.बी. नगर, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दूर..९१-२२-४९७०१०९२. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com CIN:L24233MH2016PLC274202

सूचना सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरपेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नकमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे आणि अध्यक्षांच्या अनुमती/मान्यतेने इतर व्यावसाय/प्रकरणे याकरिता **सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१ रोजी** 

सदर सूचना कंपनीच्या www.lasalabs.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com

कंपनी सचिव व सक्षम अधिकार

दिनांक: २५.०१.२०२१ निधी कुलश्रेष्ठ

### जाहीर सूचना

ए विंग, तळमजला, बोरिवली पदम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, डॉ. एन.आर. कारोडे रोड, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ (सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या फ्लॅटच्या मालक असून सदर फ्लॅटबाबतचे अनुक्रमांक ११ ते १५ धारक भागप्रमाणपत्र क्र.४३ त्यांच्या नावे होते, परंतु त्यांच्याकडून खालील मुळ करारनामांची श्रेणी हरवली आहे.

- नाटको हौसिंग कंपनी, प्रथम भाग व श्री. सुरेश शिवाराव लोकेश्वर, द्वितीय भाग यांच्या
- श्री. सुरेश शिवाराव लोकेश्वर, विक्रेता आणि (१) श्रीमती लता नरेंद्र रुपानी व (२) श्रीमती कोकीला देवेंद्र रुपानी व (३) श्रीमती कनक गुणवंत रुपानी, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक १२.११.१९८१ रोजीचा करारनामा;
- (१) श्रीमती लता नरेंद्र रुपानी व (२) श्रीमती कोकीला देवेंद्र रुपानी व (३) श्रीमती कनक **गुणवंत रुपानी** यांच्याद्वारे **श्रीमती कनक गुणवंत रुपानी** यांच्या नावे वितरीत दिनांक २१.०५.१९८० रोजीचा पत्र आणि श्रीमती कनक गुणवंत रुपानी यांच्याद्वारे श्री. गुणवंत शांतीलाल रुपानी यांच्या नावे वितरीत दिनांक १२.०६.१९८२ रोजीचे पत्र;
- श्री. गुणवंत शांतीलाल रुपानी, विक्रेता आणि श्रीमती वनिताबेन प्रमोद्कुमार मेहता, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०७.१२.१९८५ रोजीचा विक्री करारनामा;
- श्रीमती वनिताबेन प्रमोदकमार मेहता, हस्तांतरकर्त्या आणि श्री. किशोर गलाबचंद सावला हस्तांतरीती यांच्या दरम्यान झालेला दिनांक २१.१०.१९८६ रोजीचा विक्री करारनामा:

गपुढे सदर करारनामा म्हणून संयुक्तपणे संदर्भ) सदर फ्लॅटबाबतचे मुळ करारनामांची श्रेणी हरवली आहे आणि अत्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही आणि याबाबत दिनांक २१.०१.२०२१ रोजीचे तक्रार क्र.२५९/२०२१ धारक दिनांक २१.०१.२०२१ रोजी पोलीस तक्रार नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, हस्तांतर, करारनामाची प्रतिभूती म्हणून ठेव, अदलाबदल तारण, हमी, वित्तीय सहाय्यता, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्षा, ताबा, भाडेपट्टा, मृत्युपत्र, परवाना, मालकी हक्क, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह (पृष्ठ्यर्थ दस्तावेजांशिवाय कोणताही दावा/आक्षेप स्विकारले जाणार नाही आणि माझे अशिला समोर अंमलबजावणीसाठी वैध असणार नाही). खालील स्वाक्षरीकर्त्यांचे कार्यालय-कार्यालय क्र.४, तळमजला, छेडा सदन, शिंपोली सिग्नलजवळ, अदानी इलेक्ट्रीसिटी सेंटरच्या पुढे, शिंपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंघरा) कार्यालयीन दिवसात कळवावे अन्यथा असे सर्व दाव त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक २२ जानेवारी. २०२१

श्री. कमलेश आर. मौर्य वकील. उच्च न्यायालय

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. सचिन सोमदत्त गुप्ता,** फ्लॅट क्र.१५०९-१५१०, शेफिल्ड टॉवर्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, स्वामी समर्थ नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई-४०००५३ यांच्याकडून खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली प्रथम ते पाचव्य क्रमांकपर्यंतची मालमत्ता माझे अशील खरेदी करू इच्छित आहेत (सदर मालमत्ता).

जर कोणा व्यक्तीस तसेच अन्य व्यक्ती, हिंदु अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, फर्म, व्यक्तींची संघटना, न्यास किंवा व्यक्तींची संस्था, स्थापित किंवा अस्थापित, सावको आणि/किंवा धनको यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, मृत्युपत्र, परिरक्षा, वारसाहक, शेअर, विक्री, हस्तांतर, करारनामा, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, उपविहवाट, विहवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स वाटप, परवाना, न्यास, मालकीहक्क, अधिभार, बोजा, बक्षीस, हमी, ताबा, व्यापक, तारण कायदेशीर हक्क, कर्ज, भत्ते, करारनामा, कंत्राट, सामंजस्य करार, पारिवारीक व्यवस्था/तजवीज, लेस-पेन्डन्स, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचे हुकूमनामा किंवा जप्ती किंवा आदेश किंवा प्रदानता, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा लवाद किंवा आरक्षण किंवा दायित्व किंवा वचनबद्धता किंवा मागणी किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा दावा, मागणी, अधिकार, हक, शेअर, हित किंवा अधिभार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत दुकान क्र.१७, जय पुनित नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर, पोईसर बस आगाराजवळ, एस.व्ही. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथील खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात लेखी स्वरुपात त्यांचे दावा पृष्ट्यर्थ सर्व मुळ दस्तावेजी पुराव्यांसह कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा व्यक्तींचे सर्व दावा असल्यास ते त्याग, मुक्त आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

फ्लॅट क्र.१५०९, क्षेत्रफळ ५३० चौ.फ्. (बिल्टअप क्षेत्र), १५वा मजला, शेफिल्ड टॉवर्स म्हणून ज्ञात इमारत. शेफिल्ड टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन प्लॉट क्र.३५४. सर्व्हे क्र.४१ आणि संबंधित सीटीएस क्र.१/१७९-ए, चार बंगला, ओशिवरा अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, गाव ओशिवरा, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि दिनांक २७ एप्रिल. १९८४ रोजी सामायिक शिक्क्याअंतर्गत सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक ७७६ ते ७८० (दोन्ही समाविष्ट) धारक सर्व सरासरी रु.२५०/- असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) शेअर्स धारक भागप्रमाणपत्र क्र.१५६

फ्लॅट क्र.१५१०, क्षेत्रफळ ४२० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), १५वा मजला, शेफिल्ड टॉवर्स म्हणून ज्ञात इमारत, शेफिल्ड टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड, जमीन प्लॉट क्र.३५४, सर्व्हें क्र.४१ आणि संबंधित सीटीएस क्र.१/१७९-ए, चार बंगला, ओशिवरा अंधेरी (पश्चिम) मुंबई-४०००५८, गाव ओशिवरा, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि दिनांक २७ एप्रिल, १९८४ रोजी सामायिक शिक्क्याअंतर्गत सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक ७८१ ते ७८ (दोन्ही समाविष्ट) धारक सर्व सरासरी रु.२५०/- असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) शेअर्स

फ्लॅट क्र.१५११, क्षेत्रफळ ५३० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), १५वा मजला, शेफिल्ड टॉवर्स म्हणून ज्ञात इमारत, शेफिल्ड टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन प्लॉट क्र.३५४ सर्व्हें क्र.४१ आणि संबंधित सीटीएस क्र.१/१७९-ए, चार बंगला, ओशिवरा अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, गाव ओशिवरा, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि दिनांक ७ जुलै, १९९१ रोजी सामायिक शिक्क्याअंतर्गत सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक ७८६ ते ७९० ु (दोन्ही समाविष्ट) धारक सर्व सरासरी रु.२५०/- असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) शेअर्स धारक भागप्रमाणपत्र क्र.१५८.

फ्लॅंट क्र.१५१२, क्षेत्रफळ ४२० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), १५वा मजला, शेफिल्ड टॉवर्स म्हणून ज्ञात इमारत, शेफिल्ड टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन प्लॉट क्र.३५४ सर्व्हे क्र.४१ आणि संबंधित सीटीएस क्र.१/१७९-ए, चार बंगला, ओशिवरा अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, गाव ओशिवरा, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि दिनांक ७ जुलै, १९९१ रोजी सामायिक शिक्क्याअंतर्गत सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक ७९१ ते ७९५ (दोन्ही समाविष्ट) धारक सर्व सरासरी रु.२५०/- असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) शेअर्स

गॅरेज क्र.२, क्षेत्रफळ ३०० चौ.फु., तळमजला, शेफिल्ड टॉवर्स म्हणून ज्ञात इमारत, शेफिल्ड टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन प्लॉट क्र.३५४, सर्व्हे क्र.४१ आणि संबंधित सीटीएस क्र.१/१७९-ए, चार बंगला, ओशिवरा अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ गाव ओशिवरा, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. जानु व्ही. गुलाटी वकील व सॉलिसीटर मोबा.:+९१-९६१९४३५५५७

ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०१.२०२१

ई-मेल:janugulati5@gmail.com

### मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडाचा विभागीय घटक

ई-निविदा क्र.०६/२०२०-२१

Main Portal: https://mahatenders.gov.in

ब–१ नमुन्यात टक्केवारी पद्धतीने डिजीटल हस्ताक्षर असलेले बिना अटीबाबतची निविदा कार्यकारी अभियंता/विद्युत विभाग/मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडाचा विभागीय घटक, गृहनिर्माण भवन, २रा मजला, कुलानगर, वांद्रे (पुर्व), मुंबई–४०००५१ यांच्या मार्फत मैदानात लाईट व्यवस्था करणे, मुलुंड येथील कामाकरिता निविदा मागविण्यात येत आहेत. निविदाधारक यांना संबंधित कामाचा अनुभव असणे तसेच निविदेतील पात्रतेचा निकष पुर्ण करणे आवश्यक आहे. ई-टेंडर क्र. अंदाजपत्रकीय इसारा रक्कम १% अंदाजपत्रकीय सुरक्षा अनामत रक्कम १% कंत्राटदाराचा निविदेची रक्कम काम पुर्ण करण्याचा

		रक्कम	किमती पुरवठा रु.	अंदाजपत्रकी	य एवढा रू.	वर्ग	१२% जीएसटीसह	कालावधी
٩		2	3	8		ч	Ę	Ø
गव्हाणपाडा, मुलुंड, म्हाडा कॉलनी हिंदुस्तान		४,३८,२५३/-	निरक	4,000	)/-	विद्युत सुशिक्षित	५६०/-	३ महिने
समोरील मैदानात लाईट व्यवस्था करणेबाबत				५०% सुरवात	नीला आणि	बेरोजगार अभियंता		(पावसाळ्यासहीत)
				५०% देय	कामार्फत			
Online e-Tender Schedule	अ.क्र.	टप्पा			कालावधी			
Online C-Tender Schedule	9	निविदा प्रसिद्धीचा दिः	नांक		20 09	२०२५ १५ ०० वाजता		

nline e-Tender Schedule	अ.क्र.	टप्पा	कालावधी
illine e-Tender Schedule	9.	निविदा प्रसिद्धीचा दिनांक	२७.०१.२०२१ ११.०० वाजता
	٦.	निविदा विक्रीचा दिनांक	२७.०१.२०२१ ११.०० वाजता
	3.	निविदा विक्रीचा अंतिम दिनांक	१०.०२.२०२१ ११.०० वाजता
	8.	निविदा दाखल दिनांक	२७.०१.२०२१ ११.०५ वाजता
	ч.	निविदा दाखल अंतिम दिनांक	१०.०२.२०२१ ११.०० वाजता
	ç	निविद्य उपराणांचा दिनांक	99.02.2029. 99.00 गाउँगा

निविदा संबंधातील सर्व सुचना व अटी http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

कार्यकारी अभियंत

म्हाडा गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

सही/ विद्युत विभाग, मुंबई मंडळ